

शासकीय सेवेत असताना, दिवंगत/अकाली सेवानिवृत्त
झुलेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांस अनुकंपा
तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक अंकंपा-1093/2335/प्र.क्र. 90/93/आठ,

मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 21 नोव्हेंबर 1997.

वाचा :- (1) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1093/2335/प्र.क्र. 90/93/आठ, दिनांक 26 ऑक्टोबर 1994.

(2) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1093/2335/प्र.क्र. 90/93/आठ, दिनांक 12 मार्च 1997.

शासन निर्णय :- शासनाने अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याच्या योजनेत सुधारणा करून सुधारित योजना दिनांक 26 ऑक्टोबर 1994 च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित केली आहे. या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट "अ" मधील नियम 6 हा दिनांक 12 मार्च 1997 च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात येऊन त्याएवजी आता सुधारित तरतुद करण्यात आली आहे. ही तरतुद विचारात घेऊन दिनांक 26 ऑक्टोबर 1994 च्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" मधील नियम 5 (ब) मध्ये सुधारणा करणे अनिवार्य ठरले आहे. त्यानुसार नियम 5 (ब) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

2. नियम 5 (ब) - दिवंगत / अकाली सेवानिवृत्त कर्मचारी ज्या कार्यालयात काम करीत होता, तिथे त्याच्या नातेवाईकाने अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करावा. संबंधित कार्यालयाने त्याची छाननी करून सर्व नियमांची पूर्तता होत असलेले अर्जाच केवळ जिल्हाधिकारी/सामान्य प्रशासन विभागाकडे आपल्या शिफारशीसह पाठवावेत. पदाच्या उपलब्धतेनुसार अर्जदारांची नावे रिक्त पद असलेल्या कार्यालयाकडे जिल्हाधिकारी/सामान्य प्रशासन विभाग प्रतीक्षा सूची-नुसार नियुक्तीसाठी पाठवतील. अशी नावे प्राप्त झाल्यानंतर संबंधित नियुक्ती अधिका-यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्मित करावेत. त्यासाठी त्यांनी निवड मंडळ/आयोग यांचा सल्ला घेणे आवश्यक नाही.

3. नियम 7 (ब) - सध्याच्या नियम 7 (ब) मधील तरतुदीखाली पुढील वाक्य समाविष्ट करण्यात यावे :-

ही तरतुद वैद्यकीय कारणास्तव अकाली सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचारी/अधिकारी, यांना देखील लागू राहील. ही तरतुद दिनांक 26 ऑक्टोबर 1994 पासून लागू राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रवि. भूषिद्वराजा,
प्रधान सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन.

प्रति

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

मुख्य मंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (10 जादा प्रतींसह),

* सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
 महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा व हक्कदारी), मुंबई,
 महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा परीक्षा), मुंबई,
 महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा व हक्कदारी), नागपूर,
 महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा परीक्षा), नागपूर,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
 मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,
 सर्व विभागीय आयुक्त,
 सर्व जिल्हाधिकारी,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 सामान्य प्रशासन विभाग/कार्यालय 12, 13-अ व 14-अ, 28, 28-अ, 31, 34, 38,
 सर्व मंत्रालयीन विभाग (सामान्य प्रशासन विभाग घरन),
 निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,